

“प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत” राज्यस्तरीय
मूल्यमापन समितीची स्थापना करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
गृहनिर्माण विभाग

शासन निर्णय क्रमांक: प्रआयो.२०१५/प्र.क्र.११०/गृनिधो-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-३२.

दिनांक: १५ जून, २०१६.

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: प्रआयो.२०१५/प्र.क्र.११०/गृनिधो-२, दि.९ डिसेंबर, २०१५.
- २) शासन निर्णय क्रमांक: प्रआयो.२०१५/प्र.क्र.११०/गृनिधो-२, दि.१३ एप्रिल, २०१६.
- ३) केंद्रीय गृहनिर्माण व शहरी दारिद्रय निर्मुलन मंत्रालय यांचे दि.१६ मे, २०१६ रोजीच्या पत्रान्वये CSMC च्या दि.२८.४.२०१६ च्या बैठकीच्या इतिवृत्तातील सुचना.

प्रस्तावना :

“सर्वासाठी घरे” संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात केंद्रिय गृहनिर्माण व शहरी दारिद्रय निर्मुलन मंत्रालयाने जून, २०१५ मध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. सदर मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने “प्रधानमंत्री आवास योजनेची” राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत दि.९ डिसेंबर, २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी दारिद्रय निर्मुलन मंत्रालयाने मार्च, २०१६ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सुधारीत मार्गदर्शक सूचनांमधील परिच्छेद क्र.१६.६ नुसार नागरी स्वराज्य संस्था/अंमलबजावणी यंत्रणा यांनी सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालांचे तांत्रिक-आर्थिक मूल्यमापन करण्यासाठी एक ‘राज्यस्तरीय मूल्यमापन समिती’ स्थापन करू शकतील. राज्यस्तरीय मूल्यमापन समिती आपल्या टिप्पणी व शिफारशींसह मूल्यमापन अहवाल राज्यस्तरीय मंजूरी व संनियंत्रण समितीच्या मान्यतेसाठी राज्यस्तरीय सुकाणू अभिकरणास सादर करेल. यापुर्वी राज्यस्तरीय मूल्यमापन समितीची स्थापना शासन निर्णय क्र. प्रआयो.२०१५/प्र.क्र.११०/गृनिधो-२, दि.१३ एप्रिल, २०१६ अन्वये केलेली होती. २. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी दारिद्रय निर्मुलन मंत्रालय यांचे दि.१६ मे, २०१६ रोजीच्या पत्रान्वये CSMC च्या दि.२८.४.२०१६ च्या बैठकीत शासनाने वरील दि.१३ एप्रिल, २०१६ शासन निर्णयान्वये गठित केलेल्या समितीबाबत खालीलप्रमाणे अभिप्राय दिलेले आहेत. “It was also advised that MHADA being the technical agency which had prepared the DPRs should not be part of the SLAC to avoid conflict of interest.”

केंद्रीय संनियंत्रण व मान्यता समितीचे वरील अभिप्राय विचारात घेता यापूर्वी दि.१३.४.२०१६ च्या शासन निर्णया अनुसार गठित केलेल्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीची रचनात्मक बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी दारिद्र्य निर्मुलन मंत्रालयाने मार्च, २०१६ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने नागरी स्वराज्य संस्था/अंमलबजावणी यंत्रणा यांनी सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालांचे तांत्रिक-आर्थिक मूल्यमापन करण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय मूल्यमापन समिती (State Level Appraisal Committee) स्थापन करण्यात येत आहे.

- १) उप/सह सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई - अध्यक्ष
- २) उपमुख्य अभियंता, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित, मुंबई - सदस्य
- ३) वित्त नियंत्रक, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई - सदस्य
- ४) उपसंचालक, नगर रचनाकार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई - सदस्य
- ५) अभियांत्रिकी तज्ञ, राज्य अभियान संचालनालय (प्र.आ.यो.), मुंबई - सदस्य सचिव

आवश्यकतेनुसार अध्यक्ष, विशेष निमंत्रित म्हणून इतर अधिकाऱ्यांना राज्यस्तरीय मूल्यमापन समितीच्या बैठकीमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतील.

राज्यस्तरीय मूल्यमापन समितीची कार्यक्षमता व अधिकार खालील प्रमाणे असतील:-

- १) नागरी स्वराज्य संस्था/अंमलबजावणी यंत्रणा यांनी सादर केलेल्या सर्वांसाठी घरे कृती आराखडा (HFAPoA) आणि सविस्तर प्रकल्प अहवालांचे तांत्रिक-आर्थिक मूल्यमापन करणे.
- २) राज्य अभियान संचालनालयाला प्रस्ताव सादर करण्यापूर्वी प्रस्तावावर आवश्यक ती कार्यवाही/सुधारणा करणे शक्य व्हावे यासाठी राज्यस्तरीय मूल्यमापन समिती आपल्या टिपणी व शिफारशींसह मूल्यमापन +अहवाल राज्यस्तरीय सुकाणू अभिकरणाला सादर करेल.
- ३) इतर आवश्यक बाबी संदर्भात राज्यस्तरीय सुकाणू अभिकरणाला सूचना करणे ज्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होईल.

यापूर्वी राज्यस्तरीय मूल्यमापन समितीची स्थापना केलेला शासन निर्णय क्र. प्रआयो.२०१५/प्र.क्र.११०/गृनिधो-२, दि.१३ एप्रिल, २०१६ रद्द करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६१५१२०२५८४००९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(स.शं.जगदाळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, (पत्राने)
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) मा.मंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) मा.राज्यमंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- ६) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- ७) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.
- ८) मा.सचिव, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी निर्मुलन मंत्रालय, नवी दिल्ली.
- ९) उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
- १०) व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
- ११) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
- १२) संचालक, अभियान संचालनालय (प्रधानमंत्री आवास योजना) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्वसन प्रकल्प, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
- १३) मुख्य अभियंता-२ राज्यस्तरीय समन्वय अधिकारी, प्रधानमंत्री आवास योजना कक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
- १४) मुख्य अधिकारी, अमरावती/पुणे/मुंबई/नाशिक/औरंगाबाद/कोकण/नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ.
- १५) संबंधित आयुक्त/ मुख्याधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका दि.९.१२.२०१५ च्या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रानुसार.
- १६) निवडनस्ती/गृनिधो-२ कार्यासन, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.